

जलसंपदा विभागातील सहायक अभियंता
श्रेणी-२ (विद्युत व यांत्रिकी) या संवर्गाची
दि.०१/०१/२०१७ व दि.०१/०१/२०१८ स्थित
अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक:ज्येष्ठता २०१८/प्र.क्र.६०/१८/आ(सअश्रेणी-२)

मंत्रालय (मुख्य इमारत), ३ रा मजला

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मुंबई-४०००३२.

दिनांक: २२/०२/२०२१

संदर्भ : शासन परिपत्रक क्रमांक:ज्येष्ठता २०१८/(६०/२०१८)/आ(सअश्रेणी२), दि.१८/०४/२०१८.

शासन परिपत्रक

सहायक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) श्रेणी-२ पदावरील कार्यरत अभियंत्यांची दि.०१/०१/२०१७ व दि.०१/०१/२०१८ या दोन वर्षांच्या कालावधीची एकत्रित, तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची संदर्भाधिन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली आहे.

२. तदनुषंगाने प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेऊन आता सहायक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) श्रेणी-२ या संवर्गाची दि.०१/०१/२०१७ व दि.०१/०१/२०१८ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ व परिशिष्ट-ब नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे.

३. ज्येष्ठतायादीतील अधिकाऱ्यांच्या नावासमोर नमूद केलेला ज्येष्ठतेचा दिनांक हा शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग क्र:एसआरव्ही १०७६/१२, दि.२१.०६.१९८२ नुसार फक्त सहायक अभियंता श्रेणी-२ (विद्युत व यांत्रिकी) संवर्गातील ज्येष्ठता निश्चित करण्याकरिता विचारात घेण्यात येईल.

४. मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांनी सदर अंतिम ज्येष्ठतासूची आपल्या अधिपत्याखालील सर्व सहायक अभियंता(विद्युत व यांत्रिकी) श्रेणी-२ संवर्गातील अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दयावी.

सदर परिपत्रक व ज्येष्ठतासूची महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०२२४१४४२३८३०२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सहपत्र: परिशिष्ट-अ व परिशिष्ट-ब

(विनायक लवटे)

शासनाचे अवर सचिव (राकसे)

प्रति,

१. सचिव (जसंव्य व लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, एचएसबीसी इमारत, ४ था मजला, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००९.
३. उपसचिव (सेवा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
४. उपसचिव (प्रशा)/उपसचिव (आस्था), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
५. आ(वर्ग-२)/ आ(संनि)/आ(तांत्रिक) कार्यासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
६. आ(सअश्रेणी-२) कार्यासन संग्रहार्थ.

जलसंपदा विभाग शासन परिपत्रक क्रमांक :ज्येष्ठता २०१८/(६०/२०१८)/आ(सअश्रेणी-२), दि.२२/०२/२०२१ चे सहपत्र

परिशिष्ट-अ

सहायक अभियंता श्रेणी-२ (विद्युत व यांत्रिकी) संवर्गातील अभियंत्यांची दि.०१.०१.२०१७ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे संपूर्ण नाव सर्वश्री	प्रवर्ग (नियुक्तीनंतर बदलला असल्यास त्याचा दिनांक)	प्रवर्ग	नियुक्तीचा प्रवर्ग	जन्म दिनांक	स.अ.श्रे-२ पदावरील दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परिक्षेद्वारे नियुक्ती उभेदवाराचा गुणवत्ता क्र./म.लो.आ. वी परीक्षा पास झाल्याचा दिनांक व यादीतील क्रमांक)	ज्येष्ठता / मानीव दिनांक	सेवानियुक्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	
१	१	कुलकर्णी श्रीकांत सदाशिव	खुला	खुला	२३.१०.१९६२	०१.०९.१९८८	समावेशनाने (४२/२०१६)	०१.०९.१९८८	३१.१०.२०२०	बी.ई (विद्युत)		
२	२	पाटोळे किरण बाळकृष्ण	खुला	खुला	३१.०१.१९६४	०७.०९.१९८८	समावेशनाने (२१/२०१६)	०७.०९.१९८८	३१.०१.२०२२	बी.ई (विद्युत)		
३	३	गुप्ता संतोष रामलाल	खुला	खुला	१७.०१.१९६४	१३.०९.१९८८	समावेशनाने (१/२०१६)	१३.०९.१९८८	३१.०१.२०२२	बी.ई (विद्युत)		
४	४	बळीप दत्तात्रय भगवान	खुला	खुला	०१.०६.१९६४	१८.०४.१९८९	समावेशनाने (१९/२०१६)	१८.०४.१९८९	३१.०५.२०२२	बी.ई (विद्युत)		
५	५	गुणाले प्रताप भगवंतराव	इमाव	खुला	०१.०७.१९६१	३०.०३.१९९०	समावेशनाने (३१/२०१६)	३०.०३.१९९०	३०.०६.२०१९	बी.ई (विद्युत)		
६	६	घारे प्रद्युम्न प्रभाकर	खुला	खुला	१७.०८.१९६६	०६.०४.१९९०	समावेशनाने (२४/२०१६)	०६.०४.१९९०	३१.०८.२०२४	बी.ई (विद्युत)		
७	७	भोजानी बकुल कांतीलाल	खुला	खुला	१५.०५.१९६६	०९.०४.१९९०	समावेशनाने (४४/२०१६)	०९.०४.१९९०	३१.०५.२०२४	बी.ई (विद्युत)		
८	८	नाईक अरविंद विठ्ठल	खुला	खुला	०३.०२.१९६५	१६.०४.१९९०	समावेशनाने (२५/२०१६)	१६.०४.१९९०	२८.०२.२०२३	बी.ई (विद्युत)		
९	९	ब-हाटे मरत मारुत	इमाव	खुला	०६.०३.१९६७	१६.०४.१९९०	समावेशनाने (१२/२०१६)	१६.०४.१९९०	३१.०३.२०२५	बी.ई (विद्युत)		
१०	१०	राऊत प्रमोद तुळशीदास	इमाव	इमाव	०१.०७.१९६४	२३.०७.१९९०	समावेशनाने (६/२०१६)	२३.०७.१९९०	३०.०६.२०२२	बी.ई (विद्युत)		
११	११	घोत्रे हनुमंत काळू	विजा(अ)	विजा(अ)	०१.०६.१९५९	२८.०९.१९९०	समावेशनाने (३६/२०१६)	२८.०९.१९९०	३१.०५.२०१७	बी.ई (विद्युत)		
१२	१२	कुलकर्णी वासुदेव कृष्णाजी	खुला	खुला	०१.०३.१९६२	०१.१०.१९९०	समावेशनाने (८/२०१६)	०१.१०.१९९०	२९.०२.२०२०	बी.ई (विद्युत)		
१३	१३	दमै महेश विठ्ठल	खुला	खुला	१९.०२.१९६५	०१.१०.१९९०	समावेशनाने (२३/२०१६)	०१.१०.१९९०	२८.०२.२०२३	बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स)	शैक्षणिक अर्हता- बी.ई. (ईलेक्ट्रॉनिक्स) अशी सुधारणा दर्शविण्यात आली आहे.	
१४	१४	गोगावले अशोक बापूराव	खुला	खुला	०१.०६.१९६३	०५.१०.१९९०	समावेशनाने (४७/२०१६)	०५.१०.१९९०	३१.०५.२०२१	बी.ई (विद्युत)		
१५	१५	खटके चंद्रशेखर बाळासाहेब	खुला	खुला	२५.०५.१९६५	२२.१०.१९९०	समावेशनाने (३/२०१६)	२२.१०.१९९०	३१.०५.२०२३	बी.ई (विद्युत)		
१६	१६	श्रीमती पाटील शुभांगी अविनाश	खुला	खुला	१२.१२.१९६७	३०.०१.१९९३	समावेशनाने (४८/२०१६)	३०.०१.१९९३	३१.१२.२०२५	डी.ई.ई./ए.एम.आय.ई		
१७	१७	देशपांडे अतुल जगन्नाथ	खुला	खुला	१०.०३.१९६७	११.०८.१९९३	समावेशनाने (४९/२०१६)	११.०८.१९९३	३१.०३.२०१५	डी.ई.ई./बी.ई. (अॅंड टी.)		
१८	१८	वाणी जयंत पंढरीनाथ	खुला	खुला	१४.०३.१९६६	०७.०६.१९९४	समावेशनाने (२९/२०१६)	०७.०६.१९९४	३१.०३.२०२४	डी.ई.ई./बी.ई (विद्युत)		
१९	१९	जोगी नितीन सुधाकर	खुला	खुला	१६.११.१९६४	१९.०२.१९९५	समावेशनाने (१०/२०१६)	१९.०२.१९९५	३०.११.२०२२	डी.ई.ई./बी.ई (विद्युत)		
२०	२०	सोळंके अजित सुदास	खुला	खुला	१९-०४-९१	२२-१२-१५	सरळसेवा २/२०१४	०१.१२.२०१५	३०-०४-४९	बी.टेक. (विद्युत)		
२१	२१	पाटील अजिंक्य आप्पासो	खुला	खुला	२०-०६-८६	२२-१२-१५	सरळसेवा ३/२०१४	०१.१२.२०१५	३०-०६-४४	बी.ई. (विद्युत)		
२२	२२	यावले कुणाल अशोक	इ.मा.व.	खुला	२३-०३-९१	१९-११-१५	सरळसेवा ४/२०१४	०१.१२.२०१५	३१-०३-४९	बी.ई. (विद्युत)		
२३	२३	तोंडारे नागनाथ गुंडप्पा	खुला	खुला	०१-०६-९१	१८-१२-१५	सरळसेवा ५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०५-४९	बी.ई. (विद्युत)	(इलेक्ट्रॉनिक्स अॅंड पॉवर)	
२४	२४	क्षिरसागर तेजल गणपत	इ.मा.व.	खुला	२१-०६-९१	११-१२-१५	सरळसेवा ६/२०१४	०१.१२.२०१५	३१-०३-४९	बी.टेक. (विद्युत)		
२५	२५	शेळके राजेंद्र नानासाहेब	खुला	खुला	०१-०१-९१	०२-१२-१५	सरळसेवा ७/२०१४	०१.१२.२०१५	३१-१२-४८	बी.ई. (विद्युत)		
२६	२६	जाधव निरंजन ओमप्रकाश	खुला	खुला	०६-०७-९०	१६-१२-१५	सरळसेवा १३/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४८	बी.ई. (विद्युत)	दि.३०.०८.२०१६ (मन) रोजी कार्यमुक्त	
२७	२७	म्हांगारे निखिल सर्जेराव	खुला	खुला	२३-०७-९१	०७-१२-१५	सरळसेवा १४/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४९	बी.ई. (विद्युत)		
२८	२८	रोडगे बालाजी कल्याण	खुला	खुला	१०-०२-९२	११-१२-१५	सरळसेवा १५/२०१४	०१.१२.२०१५	२८-०२-५०	बी.ई. (विद्युत)		
२९	२९	श्रीमती घाडगे आर्या विलास	खुला (महिला)	खुला (महिला)	१३-०२-९१	१५-१२-१५	सरळसेवा १९/२०१४	०१.१२.२०१५	२८-०२-४९	बी.ई. (विद्युत)		
३०	३०	पाटील आशिष किशोर	इ.मा.व.	इ.मा.व.	०७-०५-८९	२१-१२-१५	सरळसेवा २४/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४७	बी.ई. (विद्युत)		
३१	३१	वैद्य राहुल गोपीनाथ	इ.मा.व.	इ.मा.व.	१३-०१-८८	१४-१२-१५	सरळसेवा २५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०१-४६	बी.ई. (विद्युत)		

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिका-याचे संपूर्ण नाव सर्वश्री	प्रवर्ग (नियुक्तीनंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	नियुक्तीचा प्रवर्ग	जन्म दिनांक	स.अ.श्रे-२ पदावरील दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने /मर्यादीत विभागीय परिक्षेद्वारे नियुक्ती उमेदवाराचा गुणवत्ता क्र./म.लो.आ. ची परीक्षा पास झाल्याचा दिनांक व यादीतील क्रमांक)	जेष्ठता / मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
३२	३२	सुमेदार संतोष निळकंठराव	खुला (खेळाडू)	खुला (खेळाडू)	०२-०८-१९९०	२२-१२-१५	सरळसेवा २६/२०१४	०१.१२.२०१५	२९-०२-४८	बी.ई. (विद्युत)	
३३	३३	डोंगरे गौरव अशोकराव	इ.मा.व.	इ.मा.व.	२९-०५-९१	१२-११-१५	सरळसेवा २७/२०१४	०१.१२.२०१५	३१-०५-४९	बी.ई. (परमाणु व शक्तीप्रणाली)	
३४	३४	पिसे समीर शिवदास	वि.मा.प्र.	वि.मा.प्र.	२०-११-८८	१०-१२-१५	सरळसेवा ३०/२०१४	०१.१२.२०१५	३०-११-४६	बी.टेक. (विद्युत)	
३५	३५	कोळगे सागर विश्वनाथ	अ.जा.	अ.जा.	१३-०७-८४	२१-१२-१५	सरळसेवा ३४/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४२	बी.ई. (विद्युत) (एम.टेक(कंट्रोल सिस्टम))	
३६	३६	जनबंधू भूषण दुल्लिचंद	अ.जा.	अ.जा.	२५-०५-८८	१६-१२-१५	सरळसेवा ३५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०५-४६	बी.टेक. (इले.अॅंड इलेक्ट्रॉनिक)	
३७	३७	श्रीमती बोडके पुनम पोपट	इ.मा.व. (महिला)	इ.मा.व. (महिला)	१६-०९-९१	०७-१२-१५	सरळसेवा ३८/२०१४	०१.१२.२०१५	३०-०९-४९	बी.ई. (विद्युत)	
३८	३८	शेगोकार रितेश विनायक	अ.जा.	अ.जा.	२९-०९-८९	११-१२-१५	सरळसेवा ४०/२०१४	०१.१२.२०१५	३०-०९-४७	बी.टेक. (विद्युत)	
३९	३९	श्रीमती बडगीरे शितल बाबुराव	इ.मा.व. (महिला)	इ.मा.व. (महिला)	०७-११-९१	०१-१२-१५	सरळसेवा ४१/२०१४	०१.१२.२०१५	३०-११-४९	बी.ई. (विद्युत)	
४०	४०	देहाडे गौरव अनंत	अ.जा.	अ.जा. (खेळाडू ऐवजी)	२८-०५-९०	१०-१२-१५	सरळसेवा ४४/२०१४	०१.१२.२०१५	३१-०५-४८	बी.ई. (इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक अॅंड पॉवर)	
४१	४१	श्रीमती तिडके भूमिका सुनिलराव	म.ज.क (महिला)	म.ज.क (महिला)	२२-०८-९१	२२-१२-१५	सरळसेवा ४५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०८-४९	बी.ई. (विद्युत)	
४२	४२	श्रीमती पवार प्रजा प्रकाश	अ.जा. (महिला)	अ.जा. (महिला)	२९-०२-९२	२१-१२-१५	सरळसेवा ४६/२०१४	०१.१२.२०१५	२८-०२-५०	बी.ई. (विद्युत)	
४३	४३	बमनोटे निखिल सुरेश	म.ज.क (महिला)	म.ज.क (महिला)	०९-०९-९०	१७-१२-१५	सरळसेवा ४७/२०१४	०१.१२.२०१५	३०-०९-४८	बी.ई. (विद्युत)	
४४	४४	शिंदे आनंद विठ्ठल	इ.मा.व. (अपंग)	इ.मा.व. (अपंग)	१४-०२-९०	२२-१२-१५	सरळसेवा ४८/२०१४	०१.१२.२०१५	२९-०२-४८	बी.ई. (विद्युत)	
४५	४५	श्रीमती सावरे मोलश्री प्रभाकर	खुला (महिला)	खुला (महिला)	०८-१२-९०	११-१२-१५	सरळसेवा ५०/२०१४	०१.१२.२०१५	३१-१२-४८	बी.ई. (इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक अॅंड पॉवर)	दि.३०.०९.२०१६ (मन) रोजी कार्यमुक्त
४६	४६	सुर्व महेश भिमराव	अ.ज.	अ.ज.	३१-०८-८९	२२-१२-१५	सरळसेवा ५१/२०१४	०१.१२.२०१५	३१-०८-४७	बी.ई. (विद्युत)	
४७	४७	श्रीमती केदार प्रियंका विदुसार	अ.जा. (महिला)	अ.जा. (महिला)	२४-०५-८८	२१-१२-१५	सरळसेवा ५२/२०१४	०१.१२.२०१५	३१-०५-४६	बी.ई. (विद्युत)	
४८	४८	पराडके शशीकांत शिवाजी	अ.ज.	अ.ज.	१४-०४-८८	१९-१२-१५	सरळसेवा ५४/२०१४	०१.१२.२०१५	३०-०४-४६	बी.ई. (विद्युत)	
४९	४९	श्रीमती गवारे पुर्वा वासुदेव	अ.ज. (महिला)	अ.ज. (महिला)	२५-०७-९०	११-१२-१५	सरळसेवा ५५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४८	बी.टेक. (विद्युत)	
५०	५०	श्रीमती शेरकर सितारा इकबाल	खुला (महिला)	खुला (महिला)	०५-१२-८८	०९-१२-१५	सरळसेवा ५६/२०१४	०१.१२.२०१५	३१-१२-४६	बी.ई. (विद्युत)	
५१	५१	श्रीमती आगा जूलेखाबी मकबुल	खुला (महिला)	खुला (महिला)	०३-०३-८९	०९-१२-१५	सरळसेवा ५७/२०१४	०१.१२.२०१५	३१-०३-४७	बी.ई. (विद्युत), एम.टेक (इलेक्ट्रीक पॉवर सिस्टीम)	
५२	५२	श्रीमती शेडगे चैत्राली सतिश	खुला (महिला)	खुला (महिला)	१२-०२-९१	१०-१२-१५	सरळसेवा ५८/२०१४	०१.१२.२०१५	२८-०२-४९	बी.ई. (विद्युत)	
५३	५३	श्रीमती शिंदे घनश्री विश्वनाथ	खुला (महिला)	खुला (महिला)	१०-०८-८९	१०-१२-१५	सरळसेवा ५९/२०१४	०१.१२.२०१५	३१-०८-४७	बी.ई. (विद्युत)	
५४	५४	श्रीमती लवळकर चैताली विलासराव	खुला (महिला)	खुला (महिला)	२०-१०-९०	०९-१२-१५	सरळसेवा ६०/२०१४	०१.१२.२०१५	३१-१०-४८	बी.ई. (इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅंड पॉवर)	

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिका-याचे संपूर्ण नाव सर्वश्री	प्रवर्ग (नियुक्तीनंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	नियुक्तीचा प्रवर्ग	जन्म दिनांक	स.अ.श्रे-२ पदावरील दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने /मर्यादीत विभागीय परिशेद्वारे नियुक्ती उमेदवाराचा गुणवत्ता क्र./म.लो.आ. ची परीक्षा पास झाल्याचा दिनांक व यादीतील क्रमांक)	जेष्ठता / मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
५५	५५	श्रीमती राजत मारुफा अ. हमीद	खुला (महिला)	खुला (महिला)	०८-०९-८६	१४-१२-१५	सरळसेवा ६४/२०१४	०१.१२.२०१५	३०-०९-४४	बी.टेक. (इलेक्ट्रीकल) एम.टेक(इलेक्ट्रीकल पॉवर सिस्टीम)	
५६	५६	श्रीमती डगळे स्वाती सोमनाथ	अ.ज. (महिला)	अ.ज. (महिला)	३०-०७-९०	१३-०१-१६	सरळसेवा ६५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४८	बी.ई. (विद्युत)	
५७	५७	बेनकर कौस्तुभ अनिल	इ.मा.व. (खेळाडू)	इ.मा.व. (खेळाडू)	१७-१०-९१	१५-१२-१५	सरळसेवा ६६/२०१४	०१.१२.२०१५	३१-१०-४९	बी.ई. (इलेक्ट्रॉनिक अँड पॉवर)	

(विनायक लवटे)
अवर सचिव (राकसे), महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग शासन परिपत्रक क्रमांक:ज्येष्ठता २०१८/(६०/२०१८)/आ(सअश्रेणी-२), दि.२२/०२/२०२१ चे सहपत्र

परिशिष्ट -ब

सहायक अभियंता श्रेणी-२ (विद्युत व यांत्रिकी) संवर्गातील अभियंत्यांची दि.०१.०१.२०१८ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे संपूर्ण नाव सर्वश्री	प्रवर्ग (नियुक्तीनंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा)	नियुक्तीचा प्रवर्ग	जन्म दिनांक	स.अ.श्रे-२ पदावरील दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने /मर्यादीत विभागीय परिक्षेद्वारे नियुक्ती)	ज्येष्ठता / मानीय दिनांक	सेवानियुक्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
१	१	कुलकर्णी श्रीकांत सदाशिव	खुला	खुला	२३.१०.१९६२	०१.०९.१९८८	समावेशनाने (४२/२०१६)	०१.०९.१९८८	३१.१०.२०२०	बी.ई (विद्युत)	उपअभियंता पदी पदोन्नती
२	२	पाटोळे किरण बाळकृष्ण	खुला	खुला	३१.०१.१९६४	०४.०९.१९८८	समावेशनाने (२१/२०१६)	०४.०९.१९८८	३१.०१.२०२२	बी.ई (विद्युत)	उपअभियंता पदी पदोन्नती
३	३	गुप्ता संतोष रामलाल	खुला	खुला	१७.०१.१९६४	१३.०९.१९८८	समावेशनाने (१/२०१६)	१३.०९.१९८८	३१.०१.२०२२	बी.ई (विद्युत)	उपअभियंता पदी पदोन्नती
४	४	बळीप दत्तात्रय भगवान	खुला	खुला	०१.०६.१९६४	१८.०४.१९८९	समावेशनाने (१९/२०१६)	१८.०४.१९८९	३१.०१.२०२२	बी.ई (विद्युत)	उपअभियंता पदी पदोन्नती
५	५	गुणाले प्रताप भगवंतराव	इमाव	खुला	०१.०७.१९६१	३०.०३.१९९०	समावेशनाने (३१/२०१६)	३०.०३.१९९०	३०.०६.२०१९	बी.ई (विद्युत)	उपअभियंता पदी पदोन्नती
६	६	घारे प्रद्युम्न प्रभाकर	खुला	खुला	१७.०८.१९६६	०६.०४.१९९०	समावेशनाने (२४/२०१६)	०६.०४.१९९०	३१.०८.२०२४	बी.ई (विद्युत)	उपअभियंता पदी पदोन्नती
७	७	भोजानी बकुल कांतीलाल	खुला	खुला	१५.०५.१९६६	०९.०४.१९९०	समावेशनाने (४४/२०१६)	०९.०४.१९९०	३१.०५.२०२४	बी.ई (विद्युत)	उपअभियंता पदी पदोन्नती
८	८	नार्डक अरविंद विठ्ठल	खुला	खुला	०३.०२.१९६५	१६.०४.१९९०	समावेशनाने (२५/२०१६)	१६.०४.१९९०	२८.०२.२०२३	बी.ई (विद्युत)	उपअभियंता पदी पदोन्नती
९	९	ब-हाटे परत मारुड	इमाव	खुला	०६.०३.१९६७	१६.०४.१९९०	समावेशनाने (१२/२०१६)	१६.०४.१९९०	३१.०३.२०२५	बी.ई (विद्युत)	उपअभियंता पदी पदोन्नती
१०	१०	राऊत प्रमोद तुळशीदास	इमाव	इमाव	०१.०७.१९६४	२३.०७.१९९०	समावेशनाने (६/२०१६)	२३.०७.१९९०	३०.०६.२०२२	बी.ई (विद्युत)	
११	११	घोत्रे हनुमंत काळू	विजा(अ)	विजा(अ)	०१.०६.१९५९	२८.०९.१९९०	समावेशनाने (२६/२०१६)	२८.०९.१९९०	३१.०५.२०१७	बी.ई (विद्युत)	सेवानिवृत्त
१२	१२	कुलकर्णी वासुदेव कृष्णाजी	खुला	खुला	०१.०३.१९६२	०१.१०.१९९०	समावेशनाने (८/२०१६)	०१.१०.१९९०	२९.०२.२०२०	बी.ई (विद्युत)	
१३	१३	दर्भे महेश विठ्ठल	खुला	खुला	१९.०२.१९६५	०१.१०.१९९०	समावेशनाने (२३/२०१६)	०१.१०.१९९०	२८.०२.२०२३	बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स)	शैक्षणिक अर्हता- बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) अशी सुधारणा दर्शविण्यात आली आहे.
१४	१४	गोगावले अशोक बापुराव	खुला	खुला	०१.०६.१९६३	०५.१०.१९९०	समावेशनाने (४७/२०१६)	०५.१०.१९९०	३१.०५.२०२१	बी.ई (विद्युत)	
१५	१५	खटके चंद्रशेखर बाळासाहेब	खुला	खुला	२५.०५.१९६५	२२.१०.१९९०	समावेशनाने (३/२०१६)	२२.१०.१९९०	३१.०५.२०२३	बी.ई (विद्युत)	
१६	१६	श्रीमती पाटील शुभांगी अविनाश	खुला	खुला	१२.१२.१९६७	३०.०१.१९९३	समावेशनाने (४८/२०१६)	३०.०१.१९९३	३१.१२.२०२५	डी.ई.ई./ए.एम.आय.ई	
१७	१७	देशपांडे अतुल जगन्नाथ	खुला	खुला	१०.०३.१९६७	११.०८.१९९३	समावेशनाने (४९/२०१६)	११.०८.१९९३	३१.०३.२०१५	डी.ई.ई./बी.ई (ई. अँड टी.)	
१८	१८	वाणी जयंत पंढरीनाथ	खुला	खुला	१४.०३.१९६६	०७.०६.१९९४	समावेशनाने (२९/२०१६)	०७.०६.१९९४	३१.०३.२०२४	डी.ई.ई./बी.ई (विद्युत)	
१९	१९	जोशी नितीन सुधाकर	खुला	खुला	१६.११.१९६४	१९.०२.१९९५	समावेशनाने (१०/२०१६)	१९.०२.१९९५	३०.११.२०२२	डी.ई.ई./बी.ई (विद्युत)	
२०	२०	सोळंके अजित सुदास	खुला	खुला	१९-०४-९१	२२-१२-१५	सरळसेवा २/२०१४	०१.१२.२०१५	३०-०४-४९	बी.टेक. (विद्युत)	
२१	२१	पाटील अजिंक्य आप्पासो	खुला	खुला	२०-०६-८६	२२-१२-१५	सरळसेवा ३/२०१४	०१.१२.२०१५	३०-०६-४४	बी.ई. (विद्युत)	
२२	२२	यावले कुमाल अशोक	इ.मा.व.	खुला	२३-०३-९१	१९-११-१५	सरळसेवा ४/२०१४	०१.१२.२०१५	३१-०३-४९	बी.ई. (विद्युत)	
२३	२३	तोडारे नागनाथ गुंडप्पा	खुला	खुला	०१-०६-९१	१८-१२-१५	सरळसेवा ५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०५-४९	बी.ई. (विद्युत) (इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर)	
२४	२४	शिरसागर तेजल गणपत	इ.मा.व.	खुला	२१-०६-९१	११-१२-१५	सरळसेवा ६/२०१४	०१.१२.२०१५	३१-०३-४९	बी.टेक. (विद्युत)	
२५	२५	शेळके राजेंद्र नानासाहेब	खुला	खुला	०१-०१-९१	०२-१२-१५	सरळसेवा ७/२०१४	०१.१२.२०१५	३१-१२-४८	बी.ई. (विद्युत)	
२६	२६	जाधव निरंजन ओमप्रकाश	खुला	खुला	०६-०७-९०	१६-१२-१५	सरळसेवा १३/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४८	बी.ई. (विद्युत)	दि.३०.०८.२०१६ (मन) रोजी अधिव्याख्याता, विद्युत अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ पदावर रूजू होण्यासाठी कार्यमुक्त
२७	२७	म्हांगोरे निखिल सर्जेराव	खुला	खुला	२३-०७-९१	०७-१२-१५	सरळसेवा १४/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४९	बी.ई. (विद्युत)	
२८	२८	सोडगे बालाजी कल्याण	खुला	खुला	१०-०२-९२	११-१२-१५	सरळसेवा १५/२०१४	०१.१२.२०१५	२८-०२-५०	बी.ई. (विद्युत)	
२९	२९	श्रीमती घाडगे आर्या विलास	खुला (महिला)	खुला (महिला)	१३-०२-९१	१५-१२-१५	सरळसेवा १६/२०१४	०१.१२.२०१५	२८-०२-४९	बी.ई. (विद्युत)	
३०	३०	पाटील आशिष किशोर	इ.मा.व.	इ.मा.व.	०७-०५-८९	२१-१२-१५	सरळसेवा २४/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४७	बी.ई. (विद्युत)	
३१	३१	वैद्य राहुल गोपीनाथ	इ.मा.व.	इ.मा.व.	१३-०१-८८	१४-१२-१५	सरळसेवा २५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०१-४६	बी.ई. (विद्युत)	
३२	३२	सुभेदार संतोष निळकंठराव	खुला (खेळाडू)	खुला (खेळाडू)	०२-०८-१९९०	२२-१२-१५	सरळसेवा २६/२०१४	०१.१२.२०१५	२९-०२-४८	बी.ई. (विद्युत)	
३३	३३	जोंगरे गौरव अशोकराव	इ.मा.व.	इ.मा.व.	२९-०५-९१	१२-११-१५	सरळसेवा २७/२०१४	०१.१२.२०१५	३१-०५-४९	बी.ई. (परमाणू व शक्तीप्रणाली)	

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिका-याचे संपूर्ण नाव सर्वश्री	प्रवर्ग (नियुक्तीनंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा)	नियुक्तीचा प्रवर्ग	जन्म दिनांक	स.अ.श्रे-२ पदावरील दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने /मर्यादीत विभागीय परिक्षेद्वारे नियुक्ती)	जेष्ठता / मानीव दिनांक	सेवानियुक्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
३४	३४	पिसे समीर शिवदास	वि.मा.प्र.	वि.मा.प्र.	२०-११-८८	१०-१२-१५	सरळसेवा ३०/२०१४	०१.१२.२०१५	३०-११-४६	बी.टेक. (विद्युत्)	
३५	३५	कोळगे सागर विश्वनाथ	अ.जा.	अ.जा.	१३-०७-८४	२१-१२-१५	सरळसेवा ३४/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४२	एम.टेक.(कंट्रोल सिस्टिम)	
३६	३६	जनबंदू भूषण दुलिवंद	अ.जा.	अ.जा.	२५-०५-८८	१६-१२-१५	सरळसेवा ३५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०५-४६	बी.टेक. (इले.अँड इलेक्ट्रॉनिक)	
३७	३७	श्रीमती बोडके पुनम पोपट	इ.मा.व. (महिला)	इ.मा.व. (महिला)	१६-०९-९१	०७-१२-१५	सरळसेवा ३८/२०१४	०१.१२.२०१५	३०-०९-४९	बी.ई. (विद्युत्)	
३८	३८	शेगोकार रितेश विनायक	अ.जा.	अ.जा.	२९-०९-८९	११-१२-१५	सरळसेवा ४०/२०१४	०१.१२.२०१५	३०-०९-४७	बी.टेक. (विद्युत्)	
३९	३९	श्रीमती बडगीरे शितल बाबुराव	इ.मा.व. (महिला)	इ.मा.व. (महिला)	०७-११-९१	०१-१२-१५	सरळसेवा ४१/२०१४	०१.१२.२०१५	३०-११-४९	बी.ई. (विद्युत्)	
४०	४०	देहाडे गौरव अनंत	अ.जा.	अ.जा. (खेळाडू एवजी)	२८-०५-९०	१०-१२-१५	सरळसेवा ४४/२०१४	०१.१२.२०१५	३१-०५-४८	बी.ई. (इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक अँड पॉवर)	
४१	४१	श्रीमती तिडके भूमिका सुनिलराव	म.ज(क) (महिला)	म.ज.(क) (महिला)	२२-०८-९१	२२-१२-१५	सरळसेवा ४५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०८-४९	बी.ई. (विद्युत्)	
४२	४२	श्रीमती पवार प्रज्ञा प्रकाश	अ.जा. (महिला)	अ.जा. (महिला)	२९-०२-९२	२१-१२-१५	सरळसेवा ४६/२०१४	०१.१२.२०१५	२८-०२-५०	बी.ई. (विद्युत्)	
४३	४३	बमनोटे निखिल सुरेश	म.ज.(ब)	म.ज.(ब)	०९-०९-९०	१७-१२-१५	सरळसेवा ४७/२०१४	०१.१२.२०१५	३०-०९-४८	बी.ई. (विद्युत्)	
४४	४४	शिंदे आनंद विठ्ठल	इ.मा.व. (अपंग)	इ.मा.व. (अपंग)	१४-०२-९०	२२-१२-१५	सरळसेवा ४८/२०१४	०१.१२.२०१५	२९-०२-४८	बी.ई. (विद्युत्)	
४५	४५	श्रीमती सावरे मोलश्री प्रभाकर	खुला (महिला)	खुला (महिला)	०८-१२-९०	११-१२-१५	सरळसेवा ५०/२०१४	०१.१२.२०१५	३१-१२-४८	बी.ई. (इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक अँड पॉवर)	दि.३०.०९.२०१६ (मने) रोजी अधिव्याख्याता ,महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट अ पदावर रूजू होण्यासाठी कार्यमुक्त
४६	४६	सुर्व महेश भिमराव	अ.ज.	अ.ज.	३१-०८-८९	२२-१२-१५	सरळसेवा ५१/२०१४	०१.१२.२०१५	३१-०८-४७	बी.ई. (विद्युत्)	
४७	४७	श्रीमती केदारे प्रियंका बिंदुसार	अ.जा. (महिला)	अ.जा. (महिला)	२४-०५-८८	२१-१२-१५	सरळसेवा ५२/२०१४	०१.१२.२०१५	३१-०५-४६	बी.ई. (विद्युत्)	
४८	४८	पराडके शशीकांत शिवाजी	अ.ज.	अ.ज.	१४-०४-८८	१९-१२-१५	सरळसेवा ५४/२०१४	०१.१२.२०१५	३०-०४-४६	बी.ई. (विद्युत्)	
४९	४९	श्रीमती गवारे पुर्वा यासुदेव	अ.ज. (महिला)	अ.ज. (महिला)	२५-०७-९०	११-१२-१५	सरळसेवा ५५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४८	बी.टेक. (विद्युत्)	
५०	५०	श्रीमती शेरकर सितारा इकबाल	खुला (महिला)	खुला (महिला)	०५-१२-८८	०९-१२-१५	सरळसेवा ५६/२०१४	०१.१२.२०१५	३१-१२-४६	बी.ई. (विद्युत्)	
५१	५१	श्रीमती आगा जुलैखाबी मकबुल	खुला (महिला)	खुला (महिला)	०३-०३-८९	०९-१२-१५	सरळसेवा ५७/२०१४	०१.१२.२०१५	३१-०३-४७	बी.ई. (विद्युत्),एम.टेक(इलेक्ट्रीक पॉवर सिस्टीम)	
५२	५२	श्रीमती शेडगे चैत्राली सतिश	खुला (महिला)	खुला (महिला)	१२-०२-९१	१०-१२-१५	सरळसेवा ५८/२०१४	०१.१२.२०१५	२८-०२-४९	बी.ई. (विद्युत्)	
५३	५३	श्रीमती शिंदे धनश्री विश्वनाथ	खुला (महिला)	खुला (महिला)	१०-०८-८९	१०-१२-१५	सरळसेवा ५९/२०१४	०१.१२.२०१५	३१-०८-४७	बी.ई. (विद्युत्)	
५४	५४	श्रीमती लवुळकर चैताली विलासराव	खुला (महिला)	खुला (महिला)	२०-१०-९०	०९-१२-१५	सरळसेवा ६०/२०१४	०१.१२.२०१५	३१-१०-४८	बी.ई. (इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक अँड पॉवर)	
५५	५५	श्रीमती राऊत मारुफा अ. हमीद	खुला (महिला)	खुला (महिला)	०८-०९-८६	१४-१२-१५	सरळसेवा ६४/२०१४	०१.१२.२०१५	३०-०९-४४	बी.टेक. (इलेक्ट्रीकल) एम.टेक(इलेक्ट्रीकल पॉवर सिस्टीम)	
५६	५६	श्रीमती डगळे स्वाती सोमनाथ	अ.ज. (महिला)	अ.ज. (महिला)	३०-०७-९०	१३-०१-१६	सरळसेवा ६५/२०१४	०१.१२.२०१५	३१-०७-४८	बी.ई. (विद्युत्)	
५७	५७	बेनकर कौस्तुभ अनिल	इ.मा.व. (खेळाडू)	इ.मा.व. (खेळाडू)	१७-१०-९१	१५-१२-१५	सरळसेवा ६६/२०१४	०१.१२.२०१५	३१-१०-४९	बी.ई. (इलेक्ट्रॉनिक अँड पॉवर)	

(विनायक लवटे)
अवर सचिव (राकसे), महाराष्ट्र शासन